

17637529

सूची क्र.2

दुय्यम निबंधक : सह दु.नि.पनवेल 5

26-10-2024

दस्त क्रमांक : 17637/2024

Note:-Generated Through eSearch
Module,For original report please
contact concern SRO office.

नोंदणी :

Regn:63m

गावाचे नाव : दापोली

(1)विलेखाचा प्रकार	करारनामा
(2)मोबदला	6273250
(3) बाजारभाव(भाडेपट्ट्याच्या बाबतितपट्टाकार आकारणी देतो की पट्टेदार ते नमुद करावे)	2591375.8
(4) भू-मापन,पोटहिस्सा व घरक्रमांक(असल्यास)	1) पालिकेचे नाव:रायगडइतर वर्णन :, इतर माहिती: प्रभाव क्षेत्र विभाग क्र 6 दर 49400/- प्रति चौ. मी. सदनिका क्र.206,दुसरा मजला,भगवती एलेसीया 1,प्लॉट नं 39,सेक्टर नं 5,पुष्पक नगर,ता. पनवेल,जि रायगड. (क्षेत्र 44.52 चौ.मी. कारपेट एरिया)1 स्टील्ट कार पार्किंग सह.(सदर दस्तातील लिहून घेणा-या महिला खरेदीदार असून शासन आदेश क्र.मुद्रांक-2021/अनौ.सं.क्र.12/प्र.क्र.107/म-1(धोरण) दिनांक-31-03-2021 व 26/05/2023 अन्वये 1% मु.शु सवलत दिलेली आहे.)((Plot Number : 39 ; SECTOR NUMBER : 5 ;))
(5) क्षेत्रफळ	44.52 चौ.मीटर
(6)आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा.	
(7) दस्तऐवज करून देणा-या/लिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.	1): नाव:-मे.श्रीजी डेव्हलपर्स तर्फे भागीदार रॉकी रसिकलाल वोरा तर्फे कु.मु म्हणून मंगेश शंकर खंदारे वय:-35 पत्ता:-प्लॉट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: -, ब्लॉक नं: -, रोड नं: 303/304, कैलास पॅलेस, हिंग्वाला लेन च्या बाजूला, घाटकोपर ईस्ट, महाराष्ट्र, मुम्बई. पिन कोड:-400077 पॅन नं:-ADOF59534J
(8)दस्तऐवज करून घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता	1): नाव:-रुपाली प्रज्ञेश दळवी - वय:-45; पत्ता:-प्लॉट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: -, ब्लॉक नं: -, रोड नं: सदनिका क्र.एच 4-502, वॅली शिल्प सी एच एस, सेक्टर-36, खारघर, नवी मुंबई., महाराष्ट्र, राईगाः(ं). पिन कोड:-410210 पॅन नं:-ANZPD5930A
(9) दस्तऐवज करून दिल्याचा दिनांक	24/10/2024
(10)दस्त नोंदणी केल्याचा दिनांक	25/10/2024
(11)अनुक्रमांक,खंड व पृष्ठ	17637/2024
(12)बाजारभावाप्रमाणे मुद्रांक शुल्क	313700
(13)बाजारभावाप्रमाणे नोंदणी शुल्क	30000
(14)शेरा	

मुल्यांकनासाठी विचारात घेतलेला तपशील:-:	
मुद्रांक शुल्क आकारताना निवडलेला अनुच्छेद :- :	(ii) within the limits of any Municipal Council, Nagarpanchayat or Cantonment Area annexed to it, or any rural area within the limits of the Mumbai Metropolitan Region Development Authority or any other Urban area not mentioned in sub clause (i), or the Influence Areas as per the Annual Statement of Rates published under the Maharashtra Stamp (Determination of True Market Value of Property) Rules, 1995.